

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ८० /२०२०
 दिनांक : १५/०२/२०२०

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक
 सभा दिनांक २०/०२/२०२० रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा गुरुवार
 दिनांक २०/०२/२०२० रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १३

दिनांक : २०/०२/२०२०

वेळ : दु.१२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक २०/०२/२०२० रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०७/०२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १२) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) मुकाई चौक ते भक्ती शक्ती चौक बीआरटीएस रस्त्याचे काम चालु आहे. या कामांतर्गत निसर्गदर्शन सोसायटी जवळ रेल्वेओव्हर ब्रिजचे कामात महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीचा इएचव्ही टॉवर हलविणे व टॉवरची उंची वाढविणे आवश्यक आहे. या कामाचे महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीकडून सुधारीत अंदाजपत्रक प्राप्त झालेले आहे. तसेच कामासाठी रेल्वे ब्लॉक व महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीचा २२० कि.व्हो.दाबाचा विज पुरवठा बंद करणेसाठीचे चार्जस यांचा एकुण अंदाजे खर्च र.रु.२५,००,००,०००/- (अक्षरी र.रु.पंचवीस कोटी फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. या कामाची प्रशासकिय मान्यता र.रु.७,००,००,०००/- इतकी मा.महापालिका सभेने ठराव क्र.१०२ दिनांक २८/११/२०१७ अन्वये यापुर्वी दिलेली होती. तरी उपरोक्त विषयांकित कामास र.रु.२५,००,००,०००/- (अक्षरी र.रु.पंचवीस कोटी फक्त) या रकमेस सुधारीत प्रशासकिय मान्यता मिळणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ८० /२०२०

दिनांक : १५/०२/२०२० चे लगत

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.